

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम नियम २००८ आणि सुधारित नियम, २०१२.  
राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची पुर्नरचना करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: वहका-२०१६/प्र.क्र.१०५/का-१४  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०००३२  
दिनांक:- २० ऑक्टोबर, २०१६.

**वाचा :-** १) अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२.

- २) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: मववि-२००६/प्र.क्र.४१/०६/का-९, दि. १७ मार्च, २००८
- ३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: वहका-२०१३/प्र.क्र.२०३/का-१४, दि. १६ सप्टेंबर, २०१३
- ४) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. जजाप-२०१४/प्र.क्र.८१/का.७, दि. ४ फेब्रुवारी, २०१६.
- ५) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. जजाप-२०१४/प्र.क्र.८८/का.७(का.३), दि. ११ जुलै, २०१६.

#### **प्रस्तावना :-**

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी ( वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ दिनांक ३१-१२-२००७ पासून राज्यात लागू झाला असून त्याखाली तयार केलेले नियम २००७, दिनांक ०१-०१-२००८ पासून अंमलात आलेले आहेत. सदर कायद्याची अंमलबजावणी योग्य रितीने व कालबद्ध पध्दतीने करण्याकरिता या अधिनियमातील नियम ९ नुसार राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्याची तरतूद आहे. त्यास अनुसरून संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये राज्य पातळीवर राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्यांत आली. तदनंतर संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये प्रस्तुत राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची पुर्नरचना करण्यात आली. सदर समितीमध्ये नियम ९ (छ) येथील तरतूदीनुसार राज्य जनजाती सल्लागार परिषदेचे तीन अनुसूचित जमाती सदस्यांचे नामनिर्देशन जमाती सल्लागार परिषदेच्या अध्यक्षद्वारे करावयाचे आहे. संदर्भ क्र. ४ व संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुर्नरचना करण्यांत आली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय संनियंत्रण समितीमध्ये महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेचे तीन अनुसूचित जमाती सदस्यांचा समावेश करून सदरील समितीची पुर्नरचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

#### **शासन निर्णय:-**

प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी ( वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम, २००८ सुधारणा नियम, २०१२ च्या नियम ९ नुसार शासन पुढीलप्रमाणे राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची पुर्नरचना करित आहे :-

१	मुख्य सचिव	अध्यक्ष
२	प्रधान सचिव (महसूल)	सदस्य
३	सचिव ( वने )	सदस्य
४	सचिव (पंचायत राज व ग्राम विकास )	सदस्य
५	सचिव ( आदिवासी विकास )	सदस्य
६	प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर	सदस्य
७	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे	सदस्य
८	आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक	सदस्य सचिव
महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार समितीतून तीन सदस्य		
९	श्री. उदेसिंग कोचरु पाडवी	विधानसभा सदस्य
१०	डॉ. देवराव मादगुजी होली	विधानसभा सदस्य
११	श्री. पास्कल जान्या धनारे	विधानसभा सदस्य

२. राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची कार्ये :-

१. वन अधिकारांना मान्यता देण्याच्या आणि ते सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी निकष व निर्देशक तयार करणे.
२. राज्यातील वन अधिकारांना मान्यता देणे, त्यांची सत्यता तपासून ते सुपूर्द करणे या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणे.
३. वन अधिकारांना मान्यता देण्याच्या आणि त्यांची सत्यता तपासून ते सुपूर्द करणे या प्रक्रियेचा सहामाही अहवाल नोडल संस्थेला सादर करणे आणि नोडल संस्था मागविल तसे अहवाल सादर करणे.
४. वनहक्क कायद्याच्या कलम ८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे नोटीस मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कायद्याखाली सुयोग्य कारवाई करणे.
५. वनहक्क कायद्यातील कलम ४ च्या पोटकलम २ खालील पुर्नस्थापनेच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणे.

३. अशासकीय सदस्यांचा भत्ता :-

- राज्यस्तरीय संनियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून असणाऱ्या विधानसभा सदस्य यांचा प्रवास भत्ता, दैनिक भत्ता शासन निर्णय, वित्त विभाग-टिआरए-१४७०/१३१/अठरा, दिनांक २७.१.१९७१ प्रमाणे आमदार यांना विधानमंडळाच्या कामकाजासाठी असलेल्या दराप्रमाणे नियमित केला जावा.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०२०१२३६१३६७२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( प्रभाकर बा. गावडे )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,

२. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
३. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
४. प्रधान सचिव, (महसूल ) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
५. सचिव, (वने ) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
६. सचिव, (पंचायत राज व ग्राम विकास )ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
७. मा. श्री. उदेशिंग कोचरु पाडवी, विधानसभा सदस्य, मु. सोमावल, पो. नळगव्हाण, ता. तळोदा, जि. नंदुरबार
८. मा.डॉ. देवराव मादगुजी होली, विधानसभा सदस्य, हनुमानवार्ड क्र. १, मु.पो.ता. चार्मोर्शी. जि. गडचिरोली.
९. मा. श्री. पास्कल जान्या धनारे, विधानसभा सदस्य, मु.पो. तलासरी, सुतारपाडा, ता. तलासरी, जि. पालघर.
१०. सर्व, विभागीय आयुक्त
११. सर्व, जिल्हाधिकारी
१२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
१३. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
१४. प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर
१५. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, नागपूर,अमरावती,
१६. मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
१७. मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
१८. सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक
१९. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
२०. सर्व मंत्रालयीन विभाग
२१. सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई.
२२. निवड नस्ती.(का.१४) आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई.